

L-1/ASN August 4, 2020

To,

BSE Limited : Code No. 500031

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001.

National Stock Exchange of India Limited: Symbol: BAJAJELEC

Exchange Plaza, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai 400 051.

Option B NCDs: INE193E08020
Option C NCDs: INE193E08012

Dear Sirs,

Sub.: Newspaper Advertisement of the Board Meeting for the first quarter ended June 30, 2020

Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations"), we enclose herewith a copies of Notice of Board Meeting, scheduled to be held on Tuesday, August 11, 2020 to consider, inter-alia, the unaudited financial results of the Company for the first quarter ended June 30, 2020, as published today in newspapers viz. 'The Free Press Journal' and 'Navshakti'.

We request you to take the above on record and the same be treated as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations.

Thanking you,

Yours faithfully, For Bajaj Electricals Limited

Ajay Nagle EVP and Head- Legal & Company Secretary

Encl.: As above.

**CORPORATE CORNER** 

Bureau of Indian Standards, the National Standards Body of India

has launched, BIS CARE, a Mobile App through which users can

obtain real time information and verify the genuineness of BIS

certified products (carrying the popularly known ISI Mark), the

Standard Mark for Compulsory Registration Scheme for electronic

and IT goods (Mark) and the Hallmark for jewellery articles. The

register complaints, if they are dissatisfied with the quality of the

Mark and/or misleading advertisements through the App. For the

consumer rights: the right to be informed, the right to choose, the

IndianOil Board gives go-ahead for Rs. 13,805 cr PX-PTA complex at Paradip

The IndianOil Board has given its go-ahead for the implementation

of an Integrated Para-Xylene (PX) and Purified Terephthalic Acid

investment of Rs. 13,805 cr at the Board meeting held recently.

"This plant, along with the upcoming MEG plant of 357-KTA

capacity at Paradip, would be a ready source of feedstock for

polyester projects in the region. We are sure that these

Bharat' and 'Make in India' vision of our nation.'

to local economy

investments, along with investments in other downstream

Speaking on the occasion, SM Vaidya, Chairman, IndianOil, said,

IndianOil's upcoming 300-KTA textile yarn manufacturing project

at Bhadrak in Odisha, and can similarly facilitate other textile and

projects, will boost entrepreneurship not only in Odisha but in the

entire Eastern India that would contribute to the 'Atmanirbhar

Namami Gange project provides boost

"There is a good opportunity for Uttar Pradesh to present the

river sanitation across the country", said Rajiv Ranjan Mishra,

Director General, National Mission for Clean Ganga (NMCG).

Gange project has been included in the prestigious 'Prime

achievement of Ganga cleanliness, it will encourage the work of

Economic activities are also benefiting from the efforts of the 26

Minister's Awards for Excellence in Public Administration 2020'.

operate even during the lockdown, which has resulted in better

the District Ganga Committees of Uttar Pradesh, he said, "The

objective of the National Mission for Clean Ganga is not limited

working on the contours of Arth Ganga so that a sustainable socio-

economic zone is developed around the Ganga and its tributaries,

only to the 'Nirmalta' and 'Aviralta' of the Ganga, we are also

results than expected. After completing a series of meetings with

District Ganga Committees of UP, he added. This year the Namami

According to Mishra, various units of Namami Gange continued to

(PTA) complex project at Paradip, Odisha, at an estimated

ease of use, this app is available in both English and Hindi and

can be downloaded from Google Play Store. Realizing the objectives of 'Atmanirbhar Bharat', the BIS CARE App reaffirms

right to safety, and the right to be heard.

BIS certified products. Users can also report misuse of BIS Standard

users can find licensed manufacturers and jewellers and also

**BIS launches BIS CARE Mobile App** 

to overseas markets Domestic prices

for alloy steel are better compared to

Thailand or Indonesia. In April-July,

JSW and JSPL exported 40 per cent

steel to China. This is mainly because domestic demand declined. In the

case of alloy steel, we can sell alloy

steel only to approved clients. Alloy

steel is not like other steel where cus-

tomers are quickly available. It is

What will be the annual growth if things

The results of capacity enhancement

will be visible in FY 2022. In FY 2022,

our sales should increase by 25 per

cent. This is because our capacity en-

We are waiting for approval from

DRDO. Within six months, we will get

that approval as we are confident of

How many people do you employ and did

We employ 2,000 people directly -

payroll and contractual. The indirect

We did not have to retrench anyone.

In April we shut down the plant, but

At the same time, our expansion will

not involve additional workforce, as it

will actually involve technology

How are you managing your working

It is a big issue. This is because we are

producing more but selling less and

our stock is piling up. Hence, we are

thankful to the Reserve Bank of India

(RBI) and the government that they

extended the moratorium period to

We are asking RBI and bankers to

further extend the moratorium with

hancement is 33 per cent.

Are you supplying to defence?

the quality we produce.

COVID-19 have an impact there?

employment will be larger.

in May we started operating.

upgradation.

capital?

more selective.

## **SLR Metaliks utilises lockdown period** to enhance alloy steel making capacity

In 2012, SLR Metaliks, an alloy steel producer, was founded as a joint venture with Fomento Group. Today it is among the bigger alloy steel producers in India. It began production of alloysteel in the year 2013 and today, supplies to more than 40 OEMs (Original Equipment Manufacturers). Currently, 80 per cent of its production goes to the automobile sector and the balance is supplied to other customers like engineering and tube mill companies. The company's Managing Director **Rajkumar Goel** in an interview with Free Press Journal's **Jescilia Karayamparambil** and **R N Bhaskar**, talks about the company's plan going forward. Given below are edited excerpts:

#### What is the demand for alloy steel in India? How much do you produce?

In India, the demand for alloy steel is 6 million tonnes. SLR Metaliks is producing 0.3 million tonnes. We are going for capacity enhancement. Post which, we will produce 0.4 million tonnes. From August, our capacity will be 0.4 million tonnes. We are utilising this lockdown period to enhance our capacity.

#### If big players like Tata, JSW and others are also making alloy steel. So, why should a customer buy from you?

Before Usha Martin takeover, Tatas were not in alloy steel. No big player is active in this space.

In the case of JSW, it is making alloy steel in Salem. Its capacity is 0.7 to 1 million tonnes. In India, the biggest alloy plant is JSW. In alloy steel, a plant of 0.4-0.5 million tonnes is reasonably large.

#### Are there Chinese competitors for the blast furnace in alloy steel?

In the steel business, one cannot say that any plant is made without Chinese equipment. In our plant as well, we have Chinese equipment, but it is

Chinese equipment is 30 per cent cheaper than European, Brazilian or American equipment. Yet, we opted to source our equipment from these countries, since rolling mills for alloy steel should be highly accurate. This was the reason we were able to deliver our material within one and half years to OEMs.

If you want to set-up an alloy steel plant, then you cannot depend on Chinese equipment. If you put up an MS steel plant, then you can purchase Chinese equipment. The production of alloy steel is easy but the quality checks are tough.

Before us, Bhushan Steel was the only company that bought a brand new



rolling mill for alloy steel. Our competitors all have access to old equipment which is over 20 years old. Significantly, our mill is elevated five metres above the ground. So, the vibration is quite less.

#### What is the rejection percentage after the quality check?

Our rejection rate is 2 per cent. It is in line with industry standards.

What is your turnover and profit margins? It was Rs 1,200 crore last year. April (completely) and May (partially) was a washout (thanks to the pandemic

In June and July, we touched 60 and 70 per cent of sales (pre-COVID-19 levels) respectively. But we do not know about tomorrow. If Coronavirus cases come down, then we can touch 90 per cent sales by December. But it will be difficult to predict today. We are targeting to achieve last year's sale but there are dampeners in the market. Our EBITA is 14 per cent. Our net profit after tax was flat last year and this year also it will touch the bottom line. This year we will be struggling. But we expect growth from FY 2021-2020 onwards.

Why are your exports so low? We just export 5 per cent of alloy steel

### Chandan Kumar Mondol takes charge as **Director (Commercial) at NTPC**

**APPOINTMENTS** 



Chandan Kumar Mondol assumes his new role as Director (Commercial) at NTPC Ltd w.e.f August 1, 2020. Mondol has been with NTPC for over 35 years and has held several key leadership positions across multiple business units. Mondol joined NTPC as 9th Batch Executive Trainee (ET) in 1984. He has vast experience and comprehensive knowledge of the power sector and has worked in both power plant and corporate functions. He started off his journey with the

project execution and commissioning of 3X500 MW units at Ramagundam and 4X210 MW units at Kahalgaon. Mondol as a strategic planner has led several initiatives at NTPC.

#### Sushil Sharma appointed as Director (Electrical) of SJVN



The Appointments Committee of the Cabinet (ACC) has approved the appointment of Sushil Sharma as Director (Electrical) of SJVN Limited, a state-run Miniratna PSU under the administrative control of the Ministry of power, on Wednesday. According to an order, Sharma has been appointed on the post with effect from the date of his assumption of charge of the post on or after August 1, or till the date of his superannuation, or until

further orders, whichever is earlier. He is currently serving as General Manager (Electrical) in the same organisation. With his promotion, Sharma will replace Rakesh Kumar Bansal who is serving the organisation for a long time.

#### R. P. Shukla appointed new Director (Finance) of WCL



Rajendra Prasad Shukla assumed the charge of Director Finance at Western Coalfields Limited (WCL). Earlier, he was serving as General Manager in South Eastern Coalfields Limited (SECL) at Bilaspur. B.Sc. graduate Shukla is a Cost Accountant from the Institute of Cost Accountants of India (ICAI). He also holds a Master's of **Business Administration (MBA)** degree in International Finance from Indira Gandhi National Open

University (IGNOU). He has a work experience of about 34 years in the mining and metals industry. Over the course of his career, he has handled Indian Taxation, Internal Audit, Cost Management, Cost Control and Financial Accounting.

#### Namdev S Uppar takes over as CGM (Solapur) NTPC



Namdev Shamrao Uppar has taken charge as Chief General Manager (Solapur) on August 1, 2020. He joined NTPC as 9th batch ET (Mechanical Engineer) in 1984 and since then he has worked at Ramgundam and Kudgi in various capacities. Prior to accepting the charge of Chief General Manager (Solapur), Namdev S Uppar was working in the post of CGM (O & M) at NTPC Solapur. Namdev S Uppar has more than 35 years of rich and vast experience of different aspects of the power sector.

## Gold Medal 2019 at NATCON 2020

AR. Prem Nath awarded Baburao Mhatre



AR. Prem Nath has been bestowed with the prestigious, "Baburao Mhatre Gold Medal 2019" during the virtual event of NATCON held between 11th-12th July, 2020 by Indian Institute of Architects IIA. AR. Prem Nath frequently referred to as "Seminal Architect" & a "Trail Blazer" in the field of Architecture, has many "Firsts", to his credit which includes First-ever Revolving Restaurant, First Health Spa, First Multiplex Mall in the Country, First Fast track I.T Building, First Gold graded & HUDCO Award winner Township, First

Platinum Rated School & many more to the list.

## PUBLIC NOTICE

We are under instructions from our client, to investigate the title of Mr Sanjay V Tugnait and Mrs Karishma Sanjay Tugnait (Proposed Vendors) vis a vis a residential Flat no 117, adm 838 sq.ft carpet area, on the 11th Floor, B Wing, in Nibbana CHS Ltd along with 1 (one)car parking space, situated on Plot no 95, CTS no C/1182 of Village Bandra, Pali Hill Road, Bandra (West), Mumbai 400050 **(sa**i "Property").

Any person/s claiming an interest in th aforesaid Property or any part thereof by way of a sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, Trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at the office address mentioned below along with all supporting documents to substantiate the claim, within 10 days from the dat hereof, failing which my client will proceed to formalise the sale agreemen with the Vendors without reference t any such claim and the claim, if any, sha

Advocat Kiran Sharma, Legal Saarthi, 418 Shrikant Chambers, A Wind V.N Purav Marg (Next to R.K Studios), Chembur, Mumbai 400 071 Mobile: 9820323230 Dated this 4th day of August, 2020

works mentioned below.

Tender Type

4.

10.

Period of Completion

Advertised Value (₹)

Tender Closing Date Time

Validity of Offer ( Days)

Date & Time for sub-

Detailed Tender Notice

tenders are given in tender document.

& Tender Document:

mission of E-tender and

Earnest Money (₹)

**Bidding System** 

pening of tender

Eastern Railway in Gr-302

<u>OPEN E-TENDER NOTICE</u> No. RE-Ten-Civ-LKO-G-302-SPT-03

## **PUBLIC NOTICE**

Late (Dr.) Chittaranjan A. Talwalkar and Mrs. Sharmila C. Talwalkar under Agreement for Sale dated 14" May 2014 had purchased Flat No. 301 and tandem car parking space nos. P2-312 & P2-319 (in short referred to as "said flat" and "said parking spaces") in Tower-2 Building of Crescent Bay, Jerbai Wadia Road, Parel, Mumbai - 400 012, Late (Dr.) C.A. Talwalkar died on 15" November 2019. Both the above referred purchasers are shown as promoter members when L & T Crescent Bay T-3018

2 C.H.S. Ltd. was registered.
Dr. Neilesh C. Talwalkar (son of the deceased member) has applied for transfer of right, title and interest of Late (Dr.) C. A. Talwalkar. The other 2 legal heirs viz: Mrs. Sharmila C. Talwalkar and Dr. Sumedh C. Talwalkar (elder son of deceased member) has given/ offered to give NOC for transfer in favour Dr. Neilesh C. Talwalkar.

L & T Crescent Bay T-2 CHS. Ltd. call for daims, demands, and objections for proposed transfer of right, title, and interest of Late (Dr.) C. A. Talwalkar to Dr. Neilesh C. Talwalkar, If any person has any claim or objection the same to be intimated at the below mentioned Dated: 04/08/2020

The Hon. Secretary L & T Crescent Bay T-2 CHS. Ltd. Jerbai Wadia Road, Bhoiwada, Parel, Mumbai – 400 012.

Date.31.07.2020

## Bajaj Electricals Ltd.

nembers when L & T Cresc CHS. Ltd. was registered.

## BAJAJ Inspiring Trust

CIN: L31500MH1938PLC009887 Regd. Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel.: 022 - 6149 7000, Email ID: legal@bajajelectricals.com

## NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of ne Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Bajaj Electricals Limited (the "Company") will be held on Tuesday, August 11 2020 to consider, approve and take on record, inter-alia, the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the first quarter

This intimation is also available on the website of the Company www.bajajelectricals.com and on the websites of the stock exchanges, where the shares of the Company are listed, viz. www.bseindia.com and www.nseindia.com. For Baiai Electricals Limited

Place: Mumbai Date: August 4, 2020

Ajay Nagle EVP and Head - Legal & Company Secretary

## **KEC International Limited**

Regd. Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 • Tel.: +91-22-66670200 • Fax: +91-22-66670287 CIN: L45200MH2005PLC152061 • Web: www.kecrpg.com

## NOTICE

ereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of KEC International Limited ('the Company') is scheduled to be held on Monday, August 10, 2020, inter alia, to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2020.

The information contained in this notice is also available on the website of the Company at www.kecrpg.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com


For KEC International Limited

निविदा संख्या

**Amit Kumar Gupta** Date: August 03, 2020 Company Secretary & Compliance Officer

�≫RPG•

भारत सरकार Government of India परमाण् ऊर्जा विभाग Department of Atomic Energy



e-Tender Notice

Date: 31/07/2020

निविदा प्रस्तुत करने

on behalf of the President of India for following:

संक्षिप्त ब्यौरा

संपूर्ण निविदा दस्तावेज वेबसाइट https://etenders.dpsdae.gov.in पर देखे जा सकते हैं तथा वहाँ से डाउनलोड भी किए जा सकते हैं। निविदा में भाग लेने के लिए एनरोलमेंट अनिवार्य है। निविदाएं केवल ऑनलाइन प्रस्तुत करनी हैं। तकनीकी सहायता के लिए संपर्क 020-25315555 EXTN No. 6. विक्रेताओं को हमारे उपरोक्त पोर्टल पर एनरोल करने के लिए प्रोत्साहित किया जाता है। Complete tender documents can be viewed and downloaded from website https://etenders.dpsdae.gov.in. Enrolment is mandatory for participating in Tender. Tenders are to be submitted online only. For Technical assistance. CONTACT 020 25315555 EXTN No.6 mail to support.dpsdae@nextenders.com. Vendors are encouraged to enroll on

# नंदर्भ / Ref : DPS/CPU/09/D1/1279/19-20/149

गरत के राष्ट्रपति के लिए और की ओर से निदेशक, क्रय एवं भंडार द्वारा निम्नलिखित ऑनलाइन निविदाएं आमंत्रित की जाती हैं /Online tenders are invited by Director, P&S for and

S. No.	Tender Number	Brief Description	Due date of submission UPTO 2.30 pm
1	DPS/CPU/04/ A2/2282-TPT	SUPPLY OF PERSONAL COMPUTER SYSTEMS (DESKTOPS) ANNUAL RATE CONTR4ACT	10/09/2020
2	DPS/CPU/04/ A2/2099-TPT-A	SUPPLY OF CZOCHRALSKI CRYSTAL PULLER SYSTEM	16/09/2020
3	DPS/CPU/04/ A1/1773/PT	PERSONAL PROTECTIVE EQUIPMENT	20/08/2020
4	DPS/CPU/04/ B3/73-PT	PCB DEVELOPMENT & TESTING OF SHORT C R Y O G E N I C THERMOMETER	24/08/2020
5	DPS/CPU/04/ D1/1807/PT	EVALUATION OF THERMAL IONIZATION MASS SPECTROMETER	07/09/2020

our above sited portal

## CHALET

**Chalet Hotels Limited** 

Raheja Tower, 4th Floor, Plot No. C-30, Block G, Bandra Kurla Complex, Bandra Fast Mumbai 400 051 Tel: 022 2656 4000 Fax: +91-22-26565451

Email: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Requirements) Regulation

Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 11, 2020, to consider and approve, inter-alia, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2020. This Notice may be accessed on Company's website at www.chalethotels.com and

also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For Chalet Hotels Limited.

Place: Mumbai Date: August 3, 2020

Christabelle Baptista Company Secretary & Compliance Officer

#### **HINDUSTAN HARDY LIMITED** (formerly Hindustan Hardy Spicer Limited)

Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik - 422 010 CIN: L29300MH1982PLC028498, Tel No. : 0253-2382018, Fax No. 0253-2382528,

NOTICE

#### TRANSFER OF SHARES OF THE COMPANY TO DEMAT ACCOUNT OF THE IEPF AUTHORITY

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (hereinafter referred to as "the Rules")

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which the beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the DEMAT Account of the Investor Education and Protection Fund Authority("IEPF").

Accordingly the Company has already sent a specific communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to DEMAT Account of IEPF at their latest available address with the Company under the said Rules for taking appropriate action(s). The Company has uploaded Full details of such shareholders and shares due for transfer to DEMAT Account of IEPF on its website www.hhardys.com. Shareholders are requested to refer to the web-link http: www.hhardys.com/iepf2020.html to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to DEMAT

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company would be transferring all shares in respect of which the beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years to the DEMAT Account of IEPF.

The shareholders holding such shares in physical form which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. The shareholders may further note that the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPF pursuant to the said Rules. In respect of shares held in Demat Form necessary corporate action shall be initiated by the Company for transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Rules.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said shares along with dividend(s) from IEPF for which a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 20, 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the DEMAT Account of IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case you need any information/clarification, please contact Registrar and Transfer Agent of the Company viz. M/s. Satellite Corporate Services Pct. Ltd., Unit No. 49, Bldg No.13-A-B, 2nd Floor, Samhita Commercial Co-Op. Soc. Ltd. Off Andheri Kurla Road. MTNL Lane. Sakinaka. Mumbai - 400 072 Phone 022-28520461/462 e-mail: service@satellitecorporate.com.

Place: Mumbai

Date: 01.08.2020

By order of the Board of Directors For Hindustan Hardy Limited (formerly Hindustan Hardy Spicer Limited) **Auhtorized Signatories** 

PR/470/2020 Adk

Executive Engineer, Railway Electrification, Luckno For & On behalf of President of India g Customers with a Smile'

on 28.08.2020.

wef. 03.08.2020 till 28.08.2020 at 15.00 hrs. Above tender document will b

available for submission of offer on IREPS web site i.e. www.ireps.gov.in from

14.08.2020 to 28.08.2020. All other terms and conditions in respect of above

RAILWAY ELECTRIFICATION, LUCKNOW

Dy Chief Engineer, Railway Electrification, Lucknow acting for

and on behalf of The President of India invites E-Tender for the

S.No. Name of work: - Provision of 01 No TSS, 01 NO OHE/PSI Depot, 01 No

Open

45

12 Months

556200.00

81245887.47

28.08.2020 15:00 hrs

Single Packet System

TW Shed and 14 Units Staff Quarters (Type II - 08 Units, Type III - 04 Units

and Type IV - 02 Units) at Bisalpur Station and other miscellaneous

works in between Shahjahanpur-Pilibhit-Tanakur section of North

RE-Ten-Civ-LKO-G-302-SPT-03

Tender may be uploaded upto 15.00 hrs o

28.08.2020 on IREPS web site www.ireps. gov.in

The bidder can participate in the E-tender

the tender will be opened after 15.00 hrs

The detailed e-tender notice and tender

document is available on www.ireps.gov.in

## अपना सहकारी बॅन्क लि. APNA SAHAKARI BANK LTD.

Multi State Scheduled Bank Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai: 400 012 Phone No: 24104861-62, Fax No.: 24104680.

आपठी मागनं... आपठी बँक <sup>®</sup>

#### Website: www.apnabank.co.in NOTICE

### **IMPORTANT NOTICE FOR BANK CUSTOMERS Know your Customer (KYC) Compliance**

- 1) As per RBI guidelines, regarding compliance of KYC (Know your Customer) updation, it is mandatory for every Bank's customer to submit customers photo ID proof and address proof.
- ★ All account holders of the bank who have not yet complied with the KYC guidelines are hereby requested to make their accounts KYC compliant by contacting their Home Branches and completing the following documentation immediately.
- a) Customers recent two passport size photos.
- b) Identification Proof and Address proof or Adhaar Card. ★ It is mandatory for corporate customers having their Board of Directors, Proprietors, Trustees, Office Bearers and Authorised Signatories whichever is applicable should submit their above
- mentioned KYC documents. ★ If customers fail to comply with KYC guidelines, the Bank without giving any further notice reserves the right to block all banking transactions and freezing of accounts.
- ★ The Bank may also take a decision, in its discretion to permanently close such KYC Non compliant Account.
- ★ For illustrative list of acceptable documents towards proof of identity and address please visit our website at www.apnabank.co.in and view application proforma or contact our Branch Officials for

To prevent customers account for fraudulent transaction and help Bank to send important communications, customers are requested to provide with their updated contact numbers and Email ID.

Date: 04/08/2020 Place : Mumbai

Rajan Hombalkar **Chief Executive Officer** 

CIN: L31500MH1938PLC009887 नोंदणीकृत कार्यालयः ४५-४७, वीर निरमन मार्ग, मुंबई ४०० ००९. टेली नं : ०२२ – ६१४९७०००; इमेल आयडी: legal@bajajelectricals.com वेबसाइट : www.bajajelectricals.com

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन २९ तसेच नियमन ४७ ह्याच्या अनुरोधाने, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटे.डच्या (''कपनी'') संचालक मंडळाची सभा ही मगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येईल, ज्यामध्ये इतर विषयाबरोबर, ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित एकल आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेतले जातील, त्याला मान्यता दिली जाईल आणि ते नोंदवले जातील.

ह्यासंबंधीची सूचना कंपनीच्या www.bajajelectricals.com ह्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटवर, जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध करण्यात आलेले आहेत, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहेत.

> बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता अजय नागले

दिनांक : ४ ऑगस्ट. २०२० कार्यकारी उपाध्यक्ष आणि मख्य-कायदा आणि कंपनी सचिव

# भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी

कमी मुदतीची (शॉर्ट) प्रथम ई-निविदा सुचना क्र.४ सन २०२०-२१

स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय कोव्हिड हॉस्पिटल येथे लाईटच्या पर्यायी व्यवस्थाकामी १२५ केव्हीए जनरेटर खरेदी करणेकामी कोव्हिड-१९ प्रादर्भाव परिस्थितीच्या अधीन राहन निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दि. ०४/०८/२०२० ते १०/०८/२०२० पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर (bncmc.maharashtra.etenders.in) दि.१०/०८/२०२० पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविणेत येत आहेत.

> (एल.पी.गायकवाड) शहर अभियंता भिवंडी नि. शहर महानगरपालिका, भिवंडी.



मुख्य कार्यालय, कॅथॉलिक बँक बिल्डिंग, पापडी, वसई, ठाणे-४०१ २०७.

www.bccb.co.in, Toll Free No. 1800 233 6000

सभासद/ग्राहकांकरिता महत्त्वाची सूचना बँकेच्या सर्व सभासदांस व ग्राहकांस कळविण्यांत येते की, बँकींग क्षेत्रात बदल होत असलेल्या कायदेशीर बाबीसंदर्भात भविष्यकाळात आपणांशी विनासायास संपर्क साधणे सोईचे व्हावे याकरिता बँकेच्या सभासदांची/ग्राहकांची सर्व संपर्क विषयक माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. यास्तव सभासदांनी/ग्राहकांनी आपला अद्ययावत दुरध्वनी क्रमांक/मोबाईल नंबर/ई-मेल आयडीची माहिती वर पाठवावी अथवा आपल्या शाखेत लेखी स्वरुपात

कळवावी ही विनंती. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक: ३०.०७.२०२० बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. लि.

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृ अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आ 23.01.2020 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.89,51,966/- (रूपन एकूणनव्वद लाख एक्कावन हजार नऊशे सहासष्ठ फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00257240 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 23.01.2020 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतच मागणी, सूचना कर्जदार मंदार वामन नेरूरकर, शालिनी सदानंद नेरूरकर, सदानंद नारायण नेरूरकर रमोला मंदार नेरूरकर, सुमन वामन नेरूरकर, आयडियल बुक कं.(पार्टनर द्वारे) आणि आयडियल इंटरप्राइसेस (पार्टनर द्वारे) यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 च नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 30.07.2020 रोज

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान् लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.89,51,966**/- (रूपये एकूणनव्वद लाख एक्कावन हजार नऊ**शे सहासष्ठ फक्त) पुढील व्याज 23.01.2020 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षि केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.बी 403, मापित 260 स्के.फीट(चटई) म्हणजे 312 स्के.फीट (बिल्ट अप जे 28.99 स्के.मी. चे बरोबर किंवा गुलमहोर कॉ-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड ने ओळखली जाणारी सोसायटी ची इमारत मध्ये बी विंग चा चौथा मजला वर, पी एल.काले गुरुजी मार्ग वर स्थित, दादर (पश्चिम), मुंबई - 400028, फायनल प्लॉट नं.243 चे भाग आणि खंड वर , टीपीएस-IV, माहीम विभाग, मुंबई शहर, जिल्हा आणि उप जिल्हा चे अंतर्गत,2006 मध्ये बांधलेली सदर इमारत तळ + 7 मजले आणि लिफ्ट सह/विना सुविधा सह

तारीख: 30.07.2020 स्थळ :मुंबई

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

#### राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण विशेष न्यायपीठ, मुंबई यांच्यासमोर यांचिका क्र.९६२/एमबी—२/२०२०

कंपनी योजना अर्ज क्र.१४३५/एमबी/२०१९ कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणी:

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य लागू असणा

खना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरणकर्ता कंपनी'') आणि टूलटेव ग्लोबल इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी'') आणि त्यां पत्येकांचे भागधारक यांच्या (समावेशादारे) विलीनीकरणाच्या योजनेच्या प्रकरणी

खना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ५०३,अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई ४०००३४ CIN: U99999MH969PTC014343 ''हस्तांतरणकर्ता कंपनी'' Email Id: arvindshrivastav1965@gmail.com

''प्रथम याचिकादार कंपनी'' टूलटेक ग्लोबल इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड

दिणीकृत कार्यालय: बेटा १, ४०१, गिगा स्पेस, विमान नगर, पुणे ४११०१४

CIN: U72200PN1999PTC013375

.''हस्तांतरिती कंपनी'' र् । ''द्वितीय याचिकादार कंपनी'' याचिकेच्या सुनावणीची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, खना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरणक ') आणि टूलटेक ग्लोबल इंजिनीअरिंग् प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी'') आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक यांच्या (समावेशादारे) विलीनीकरणाच्या योजनेस मंजरीसाट खन्ना कॉपोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि टूलटेक ग्लोबल इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३०—२३२ च्या अंतर्गत सादर केलेली संयुक याचिका, मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, विशेष शाखा, मुंबई यांनी मंगळवार २८ जुलै २०२० रोजी दाखल करुन घेतली होती. सदर याचिका सुनावणीसाठी सदः मा. न्यायधिकरणासमोर बृधवार, १९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता किंवा त्यानंत

**कोणत्याही व्यक्तीस** सदर याचिकेस समर्थन किंवा विरोध करावयाचा असल्यास त्यांनी त्यांच्य उटटेशाची त्यांनी किंवा त्यांच्या अधिवक्त्यांनी स्वाक्षरित केलेली सुचना त्यांच्या पूर्ण नांव र गत्त्यासह याचिकादार यांच्या अधिवक्त्यांस याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्य नारखेपर्वी कमीत कमी दोन दिवस आधी मिळेल अशा रितीने त्यांच्या याखाली नमद केलेर पत्त्यावरे पाठवावी. याचिकेस विरोध करावयाचा असल्यास विरोधाची पार्श्वभमी किंवा याचिकेच्य वेरोधात वापरावयाच्या प्रतिज्ञापत्राची प्रत मा. राष्टीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मंब न्यायपीठासमोर, ४था मजला, एमटीएनएल कफ परेड, टैलि. एक्स्चेंज, जे.डी. सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई ४००००५ येथे दाखल करावी आणि त्याची प्रत याचिकादार यांच्या अधिवक्त्यांस सनावर्णीसाठी निश्चित केलेल्या तारखेपर्वी कमीत कमी दोन दिवस आधी पाठवावी ञ् कोणत्याही व्यक्तीस याचिकेची प्रत<sup>े</sup>हवी असल्यास त्यासाठी विहित शुल्क भरल्यास तं

याचिकादार यांच्या अधिवक्त्यांद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

दिनांकः ४ ऑगस्ट, २०२०

आपनि मामनं ... आपनि बँतः <sup>(</sup>

स्वाक्षरी/ हेमंत सेठी ॲण्ड कंपर्न

याचिकादार यांचे अधिवक्त १६०२, नव परमाणु, अमर सिनेमाच्या मागे, चेंबूर, मुंबई ४०००७

अपना सहकारी बॅन्क लि. APNA SAHAKARI BANK LTD. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक अपना बॅन्क कॉर्पोरेट ऑफीस: अपना बॅन्क भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई: ४०० ०१२. दूरध्वनी: २४१० ४८६१-६२ फॅक्स: २४१० ४६८० इमेल: corporateoffice@apnabank.co.in वेब: www.apnabank.co.in

## सूचना

## बँकेच्या सर्व ग्राहकांनी कृपया लक्ष द्यावे

- १. ग्राहक ओळख (नो युवर कस्टमर केवायसी) अनुपालन
- \star केवायसी निकषाबाबत आर. बी. आय. मार्गदर्शक सूचनानुसार बँकेच्या सर्व ग्राहकांनी ओळखीचा फोटोपुरावा आणि पत्त्याचा पुरावा सादर करून केवायसी मार्गदर्शक सूचनाचे अनुपालन करणे आवश्यक आहे.
- \star ज्यांनी केवायसी कागदपत्रे सादर केली नसतील अशा बँकेच्या सर्व ग्राहकांनी पुढील कागदपत्रे त्यांच्या संबंधित शाखांमध्ये त्वरीत सादर करावीत अशी त्यांना
- अ) अलिकडील पासपोर्ट आकारातील फोटोग्राफच्या दोन प्रती ब) ओळखीचा पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा किंवा आधार कार्ड
- \star अव्यक्तिगत ग्राहकानीही त्यांच्या संचालकाची, मालकाची, विश्वस्तांची आणि पदाधिकाऱ्यांची यापैकी जे लागू असेल त्यानुसार वरील कागदपत्रे सादर करणे
- \star ग्राहकांनी उपरोक्त कागदपत्रे त्वरीत सादर न केल्यास बँकेला नाईलाजाने केवायसी-अनुपालन न करणाऱ्या खात्यांचे परिचालन पुढील सूचना न देता, ग्राहकाच्या जोखमीने, जबाबदारीने आणि खर्चाने गोठवावे लागेल.
- \star बँक स्वतःच्या निर्णयाधीन राहून जी अन्य कार्यवाही करील त्यास बाधा न येता केवायसी-अनुपालन न करणारी खाती असल्यास ती खाती कायमची बंद
- \star ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून स्विकारार्ह असलेल्या केवायसी कागदपत्राच्या तपशिलासाठी कृपया आमच्या संबंधित शाखेतील शाखाधिकाऱ्याशी संपर्क साधा अथवा www.apnabank.co.in या संकेतस्थळाला भेट द्या. ग्राहकाच्या खात्याचे लबाडीच्या व्यवहारापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना व्यवहारासंबंधी सावधगिरीच्या सूचना आणि इतर महत्त्वाचे संदेश पाठविण्यास आम्हाला मदत व्हावी म्हणून ग्राहकानी त्यांचे आधार, नवीनत्तम मोबाईल क्रमाक

आणि ईमेल पत्ता (उपलब्ध असल्यास) नोंदवावेत अशीही त्यांना विनती आहे.

दिनांक : ०४/०८/२०२० स्थळ : मुंबई



बेंक ऑफ़ बड़ीदा

मुंबई मेट्रो नॉर्थ विभाग: ३ रा मजला, बडोदा हाऊस, दीवान शॉपिंग सेंटर मागे, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई ४०० १०२, इंडिया. ई-मेल : recovery.mmnr@bankofbaroda.com, ई-मेल : www.bankofbaroda.com

जोडपत्र IV-ए आणि II-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुरी सहवाचता सिक्युरिटाबझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थाव मिळकती आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

ानळकता आण जगम ानळकताच्या वक्रातालावा वक्रा सूचना. याद्वीर सामान्य जनतेस आणि विद्योशतः कर्जदार आणि हमीदार वाना सूचना रेण्यात येते की, खालील नमूद स्थावर आणि जंगम मिळकती बैंक ऑफ बडोदाकडे गहाण/मारित असून जिचा प्रत्यक्ष कब्जा बैंक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलाव

दिनाव	दिनाक आणि वळ, इअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाण :								
अ.	कर्जदार/संचालक आणि	स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन सह भार	एकूण थकबाकी	ई लिलावाची	(१) राखीव किंमत आणि	कब्जाची	मिळकतीच्या		
क्र.	हमीदाराचे नाव आणि पत्ता	काही असल्यास		तारीख आणि	(२) इअर,	स्थिती	निरिक्षणाची		
				वेळ	३) बोली वाढविण्याची	(सांपार्शिक	तारिख आणि		
					रक्रम	/ प्रत्यक्ष)	वेळ		
8	श्री. वैदेही दयाकेम	श्री. आशिष दत्ता ॲण्ड नंदीनी दत्ता यांच्या नावे	<b>₹. ९९९३४००</b> /−	दिनांक:	१) रु. १६३.०० लाख	प्रत्यक्ष	२८-०८-२०२०		
	प्रोप्रायटरः राजेश एच. डहाणूकर	फ्लॅट क्र. ए/२०१, २ रा मजला, अरिहंत दर्शन	३१.१०.२०१७ रोजीस	०७-०९-२०२०	२) रु. १६.३० लाख	कब्जा	स. ११.०० ते		
	पत्ताः १०२, नझराणा अपार्टमेंट, शांतावाडी लेन, जे. पी. रोड,	देरसर लेन, आशा नगर, सीटीएस क्र ६९६/१-३,	अधिक त्यावरील व्याज	वेळ	३) रु. ०१.०० लाख		दु. १.००		
	अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१.	७११/ए-सी, ७२१-७२३, ७१४/१ आणि २	आणि प्रभार वजा	दु. १.०० ते			-		
	हमीदारः आशिष दत्ता,	आणि ७१५, डब्ल्यू ई हायवे लगत, कांदिवली	तारखेपर्यंतची वसुली	दु. ३.००					
		पूर्व, मुंबई-४००१०१ मोजमापि ८५९.४० चौ.							
	आशा नगर, डब्ल्यू ई हायवे लगत, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१	फू. चटई क्षेत्र बँकेला ज्ञात भारः शून्य							
2	मे. रॉय इंजिनिअरींग वर्कस	इंडस्ट्रीयल जिमन सह गट क्र. २५१, वर बांधलेली	रु. १७४२८६०८/-	दिनांक:	१) रु. ५७.५० लाख	प्रत्यक्ष	२८-०८-२०२०		
	प्रोप्रायटरः श्री. स्वरूप सिंघा रॉय	शेड, एकूण क्षेत्र २३०० चौ. मीटर्स, गाव बुधवली,	३०.०६.२०२० रोजीस	०७-०९-२०२०	२) रु. ५.७५ लाख	कब्जा	स. ११.०० ते		
		तालुका वाडा, जि. पालघर-४२१३१२, महाराष्ट्र.	अधिक ०१.०७.२०२०	वेळ	३) रु. ०.५० लाख		दु. १.००		
	रहिवासीत पत्ताः फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, बी विंग, गोकुळ अंगन		पासूनचे व्याज आणि	दु. १.०० ते					
	(इमारत क्र. ७) सीएचएस लि., कृष्णा टाउनशीप, अंबाडी रोड, वसई रोड,		त्यावरील प्रभार वजा	दु. ३.००					
	(पश्चिम), जि. पालघर-४०१२०२, महाराष्ट्र		तारखेपर्यंत वुसली						

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी र क्र. ०२२-४९२३०९५६ मोबाईल क्र. ९५१२०-२२०९१ दिनांक: ०४-०८-२०२० प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ बडोद

## हिंदुस्तान हार्डी लिमिटेड

(पूर्वीचे नाव हिंदुस्तान हार्डी स्पायसर (लिमिटेड) नों. कार्यालय: प्लॉट क्र. सी-१२, एम.आय.डी.सी. एरिया, अंबड, नाशिक - ४२२०१० सीआयएन : एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ द्.क्रः ०२५३-२३८२, फॅक्स क्र. ०२५३-२३८२५२८ ई-मेल ऑयडी : co@hhardys.com, वेबसाईट : www.hhardys.com

सूचना आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये कंपनीच्या भागांचे हस्तांतरण सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग), ऑडिट, ट्रान्स्फर, अँड रिफंड) रुल्स, २०१६ (ह्यापुढे उल्लेख ''रुल्स'') सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ 'अधिनियम') च्या कलम १२४ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना प्रकाशित केली आहे.

नद्र अधिनियम आणि रुल्स मध्ये अन्य गोष्टींसोबत गेल्या सात वर्षात ज्यांच्या संबंधातील कोणतेही डिव्हीडंड वॉरंट लाभार्थी मालकांनी रोकड केलेले नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (''आयईपीएफ'') च्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्याच्या तरतदी आहेत

त्यानुसार, कंपनीने ज्यांचे शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना योग्य कार्यवाही करण्यासाठी सदर रूल्स अंतर्गत कंपनीकडे उपलब्ध असेलल्या त्यांच्या अलिकडच्या पत्त्यावर एक विनिर्दिष्ट पत्र आधीच पाठवले आहे. कंपनीने तिच्या वेबसाईट www.hhardys.com वर असे भागधारक आणि आयईपीएफ च्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित व्हावयाचे शेअर्स यांचे संपूर्ण तपशील अपलोड केले आहेत. रोकड न केलेले लाभांश आणि आयईपीएफ च्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स यांचे तपशील पडताळण्यासाठी भागधारकांनी कृपा करून वेबलिंक www.hhardvs.com/jepf2020.html ला बघावे.

याद्वारे सचना देण्यांत येते की. रुल्स सहवाचत कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १२४(६) अनुसरून कंपनी गेल्या सात वर्षात ज्यांच्या संबंधातील कोणत्याही डिव्हीडंड वॉरंटची लाभार्थी मालकांनी रोकड केलेली नाही ते सर्व शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित करेल.

त्यांच्या नावात नोंदणी केलेले प्रत्यक्ष प्रकारात असे शेअर्स धारण करणारे भागधारकांचे शेअर्स आपोआप रद्द ठरतील व अपराक्राम्य असल्याचे गृहीत धरले जाईल.

भागधारकांनी पढ़े ध्यानांत ठेवावे की. कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे सदर रुल्स नुसार आयईपीएफ च्या डिमॅट अकाऊंट मध्ये शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनीकडून नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्या संबंधात, रुल्सनुसार आयईपीएफ च्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी कंपनी आवश्यक कॉर्पोरेट ॲक्शन सुरु करेल.

संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की. असे हस्तांतरण झाल्यावर. ते आयईपीएफ वेबसाईट म्हणजेच, www.iepf.gov.in येथे उपलब्ध असलेल्या रुल्स अंतर्गत विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ कडे एक स्वतंत्र अर्ज करून आयईपीएफ कडून लाभांशासह सदर शेअर्स परत माग शकतात

जर कंपनीला २० ऑक्टोबर, २०२० पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही तर कंपनी, रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याकरिता रुल्स मधील निर्धारित प्रकियेनमार नियत तारखेपर्यंत आयर्रपीएफ च्या डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर्म हस्तांतरित करेल जर तुम्हाला कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. युनिट नं. ४८, बिल्डिंग, नं. १३-ए-बी, २ रा मजला. सम्हिता कमर्शिअल को-ऑप. सो. लि.. ऑफ अंधेरी कर्ला रोड. एमटीएनएल लेन. साकिनाका, मुंबई - ४०००७२. दूरध्वनी : ०२२-२८५२०४६१/४६२ येथे संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशावरून हिंदस्तान हार्डी लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई (पूर्वीचे नाव हिंद्स्तान हार्डी स्पायसर लिमिटेड) दिनांक : ०१.०८.२०२० प्राधिकृत स्वाक्षरीकार

## ASPURE प्रस्पायर होम फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. **शाखा कार्यालय :** शॉप नं. १४, तल मजला, आर्सिया अटलिस, फोर्टीज अस्पताल जवळ, बॅल बाजार, कल्याण (पश्चिम), मुंबई ४२१३०६ महाराष्ट्र. **फोन क्रमांक : +**९१ २२ ४७१८९९९९ / २२ ६२७२९८९८ **मोबाइल : महेश संब्राया बंगेरा** - ०९३२१९२४२०६

### विक्री नोटीस

#### ई-लिलाव वजा विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पायर होम फायनान्स कार्पेरेशन लिमिटेड (एएचएफ सीएल) द्वारे,कर्जदारांकडून थकबाकी रक्कम वसल करण्याकरिता खाली नमुद तारण मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांदुवारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि इॅ-लिलाव सर्व्हिस पार्टनर,मे.नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (NexXen) म्हणजे https://Disposalhub.com या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम १३(२) मागणी सूचना	ताबा घेण्याची तारीख	मालमत्तेचे वर्णन	राखीव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व रक्कम
कर्ज करार क्र. LXKAR00315- 160015205 शाखा : कर्जत कर्जदार : दत्तात्रेय बंधू मोरे सह-कर्जदार : अंजना दत्तात्रेय मोरे	१८ - ०८ - २०१७ रु. २३५४१३१/ - (तेवीस लाख चोपन्न हजार एकशै इकतीस रुपए मात्र)	२३-०१-२०१८	फ्लॅट नं. २०३, २ रा मजला, ए-विंग, रोहन अपार्टमेंट, रसल नगरी, सीटीएस नं. ६३/१९, अयप्पा मंदिरा आणि पार्क जवळ,, जिल्हा ठाणे ४२१५०५. महाराष्ट्र		२०२० वेळ :

लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल), www.motilaloswalhfi.com आणि आमच्या सेल्स अँड मार्केटिंग ची वेबसाईट आणि ई लिलाव सेवा पुरवठादार, https://DisposalHub.com पाह शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.

सर्व इच्छक खरेदीदार/ बोलीदारांनी त्योंचे नाव वर नमुद वेब पोर्टल https://DisposalHub.com वर नोंदणी करून उपरोल्लेखित तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये सहभागासाठी स्वत: विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.

कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईट सर्व्हिस डिलिव्हरी (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिस पार्टनर मे.नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र.+९१ १२४४२३३९३३, मोबाईल क्र. +९१९८१००२९९२६, +९१९७१००२९९३३ आणि ई मेल आयडी : csd@disposalhub.com वर संपर्क

प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समज्तीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर काही दावे/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई. लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी दावा / अधिकार /थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकत अधिकारी /सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.

ई लिलावामध्ये सहभागासाठी, इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांवे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमूद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरून: बँकेचे नांव : **एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र.** ००६००३४००७३५३०, **आयएफएससी कोड : एचडीएफसी०००००६०** सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड,आधार कार्ड,रहिवास पत्ता पुरावा, कंपनी असल्यास मंडळ ठराव, पत्ता पुरावा इ. च्या प्रतीसह सर्व तपशील **दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी ४.०० वाजता** किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल (https://Disposalhub.com) वर सादर करणे/अपलोड करणे आवश्यक आहे.

मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटी द्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल.

ई लिलावामध्ये अयशस्वी इतर सर्व बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ कामाचे तासांचे आंत परत करण्यात येईल. ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित केलेच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्यांचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांदवारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल. मालमत्तेची पाहणी किंवा अधिक माहितीसाठी संभाव्य बोलीदार श्री. हर्षद मोरे (+९१८३६९७८३६०८) आमच्या सेल्स अँड मार्केटिंगचे स्थानिक प्रतिनिधी आणि ई लिलाव सेवा पुरवठादार, मे.नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड त्याचप्रमाणे प्राधिकृत अधिकारी **श्री. महेश संब्राया बंगेरा (+९१ ९३२१९२४२०६)** यांचेशी संपर्क साध् शकतात.

जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख **दिनांक १२ ऑगस्ट, २०२० रोजी, सकाळी. ११.३० ते दुपारी ४.००** च्या दरम्यान आहे. १०. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात,कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/ नाकारणे/ सुधारणे/रद्द करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खासगी करारादवारे मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छक बोलीदार किंवा इतर पार्ट्यासोबत बोलणी करू शकतात.

११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर,देय शल्क.मदांक शल्क.नोंदणी शल्क इ भरणे आवश्यक आहे.

१२. विक्री प्राधिकत अधिकारी यांच्या पष्टीच्या अधीन आहे.

१३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीस,वर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी

😗 . यादवारे कर्जदार/ जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल

एकूण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्त करण्याची रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात

१६. वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे.

१७. विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विहीत नियम व अटींना अधीन राहन, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील,विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क,नोंदणी शुल्क,हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चासंदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे कारण सांगुन एएचएफसीएलला खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल.

८८. इच्छुक बोलीदार /ऑफर देेणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

९९. **विशेष सूचनाः** ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने,सेवा पुरवठादार, मे नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला, आयोजित करतील, तर बोलीदार राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीनुसार त्यांचे बोली त्यांचे स्वतःचे घर / कार्यालय येथून कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया आवश्यकता स्वतः बोलीदाँरांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षोत घ्या की इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अयशस्वीततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीँदाराची असेल आणि एएचएफसीएल अथवा नेक्सझेन सदर अप्रत्याशिती परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परीस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था / पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि ई लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल. तथापि अशी कोणतीही कठीण परीस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे

की त्यांनी त्याचे/ तिचे बोली कोट करण्यासाठी/वाढविण्यासाठी अंतिम मिनिटा पर्यंत वाट पाह् नये. २०. सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. https://motilaloswalhf.com/eauction-pdf **नोंदघ्यावी :** कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्त्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टट्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर

कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

दिनांक:०४-०८-२०२० **%भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.** 

प्राधिकृत अधिकारी एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन्स लिमिटेड

# Mahindra

## महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएनः एल४५२००एमएच१९९९पीएलसी११८९४९

नोंदणीकृत कार्यालयः ५ वा मजला, महिंद्रा टॉवर्स, वरळी, मुंबई-४०००१८. वेबसाईटः www.mahindralifespaces.com दुरध्वनीः ०२२ ६७४७ ८६००/८६०१ फॅक्सः ०२२ २४९७ ५०८४

### २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचना देण्यांत येते की, निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोज्य तरतुदी व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेली सर्क्युलर्स यांच्या अनुपालनांत एका सामाईक ठिकाणी प्रत्यक्ष हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (ई-एजीएम) शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भा.प्र.वे.) होणार आहे.

कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट म्हणजेच के–फिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''के–फिन'') कडून पुरवण्यांत

येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म मार्फत ई-एजीएमला हजर राहण्याची सुविधा सभासदांना पुरवण्यांत आली आहे. सभासदांनी कपया त्यांना दिलेले रिमोट ई-व्होटींग क्रेडेन्शियल्स वापरुन https://emeeting.kfintech.com ला भेट देऊन व ''ई-एजीएम - व्हिडिओ कॉन्फरन्स अँड स्ट्रीमिंग'' वर क्लिक करुन भागधारक/सभासद लॉगीन बघावे. ई-एजीएम ची कार्यवाही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात झाल्याचे समजले जाईल जे ई-एजीएम चे ठिकाण गृहीत धरले जाईल. एजीएम मध्ये करावयाचे सामान्य आणि विशेष कामकाज मांडणारी ई-एजीएमची सृचना आणि अन्य बाबींसह ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीची अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरणे आणि त्यावरील संचालक मंडळाचा अहवाल व लेखापरीक्षकांचा अहवाल समाविष्ट असलेल्या ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह स्पष्टीकरणात्मक निवेदन ज्यांचे ई-मेल ॲड्रेस डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/कंपनी/के फिन कडे नोंदवले आहेत व सदर कारणास्तव कट-ऑफ डेट असलेल्या शुक्रवार, २४ जुलै, २०२० रोजीस कंपनीचे शेअर्स धारण करत असलेल्या सभासदांना एमसीए सर्क्युलर्स व सेबीने जारी केलेल्या सर्क्युलर नुसार इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी पाठवली आहे कंपनी कोणत्याही सभासदाला सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवणार नाही. एजीएमची सूचना व वार्षिक

अहवालाची प्रत कंपनीची वेबसाईट https://www.mahindralifespaces.com/investors/annual-reports/fy-20-21 वर आणि केफिन ची वेबसाईट https://evoting.karvy.com/public/Downloads.aspx येथे उपलब्ध आहे. वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेची प्रत स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.com येथे उपलब्ध आहे

कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी एलओडीआर चे रेग्युलेशन ४४ सह वाचत अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुर्दींच्या अनुपालनांत सभासदांना केफिन ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग प्लॅटफॉर्म मार्फत ह्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर दूरस्थपणे त्यांचे मत देण्याची सुविधा पुरवली आहे.

रिमोट ई-व्होटींगची सुरुवात सोमवार, २४ ऑगस्ट, २०२० रोजी स. ९.०० वा. (भा.प्र.वे.) होईल आणि गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० रोजी सं. ५.०० (भा.प्र.वे.) संपले आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय/बंद केलं जाईल. उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती नसेल. रिमोट ई-व्होटींग मार्फत सभासदांनी ई-एजीएमच्या सूचनेत दिलेल्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर ते बदलण्याची मुभा सभासदाला दिली जाणार नाही आणि रिमोट ई-व्होटींग वापरुन दिलेले असे मत अंतिम समजले जाईल.

ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने आधीच मत दिले नसेल व ज्यांना मतदान करण्यास अन्यप्रकारे प्रतिबंध केलेला नसेल अशा ई-एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सभासदांना ई-एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देणे शक्य होईल. रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरल्यानंतरही सभासद ई-एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु ई-एजीएम मध्ये पुन्हा मत देण्याची परवानगी मिळणार नाही. शुक्रवार २१ ऑगस्ट, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नाव नोंदवलेली व्यक्ती रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा ई-एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास हक्कदार असेल. सभासदांचे मताधिकार शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील. कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसलेल्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करुन कंपनीची सभासद झाली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती जर ई-व्होटींग साठी के फिन कडे आधीच नोंदणीकृत असेल ती सध्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरु शकते किंवा एजीएमच्या सूचनेच्या टीप क्र. २० मधील तपशीलवार प्रक्रिया अनुसरु शकते किंवा evoting@kfintech.com वर एक विनंती पाठवून किंवा टोल फ्रि क्रमांक १८००-३४५४-००१ वर के फिन ला कॉल करुन युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

रिमोट ई-व्होटींग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत ई-एजीएम ला हजर राहणे किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग संबंधात कोणत्याही चौकशा करायच्या असल्यास तुम्ही https://evoting.karvy.com च्या डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध अनुक्रमे हेल्प आणि फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि 'ई-व्होटींग' व 'एजीएम व्हीसी/ओएव्हीएम' युजर मॅन्युअल पाह् शकता किंवा के फिन चा टोल फ्री क्रमांक १८००-३४५४-००१ वर कॉल कर शकता किंवा evoting.karvy.com वर ईमेल पाठवू शकता. सदर प्रकरणाशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. श्री साई कार्थिक टिक्कीसेटटी, मॅनेजर-कॉर्पोरेट रजिस्ट्री, के फिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, युनिटः महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शीअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२. संपर्क क्र. ०४०-६७१६ १५००/१५०९. ईमेलः karthik.tikkisetti@kfintech.com येथे कराव्यांत. तक्रारी कंपनी सेक्रेटरीकडे INVESTOR.MLDL@mahindra.com येथेही करता येतील.

डिमटेरिअलाईज्ड पध्दतीने प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्या सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मते देण्याची पध्दत

एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. ई-मेल ॲड्रेस नोंदवण्याची पध्दतः

डिमॅट भागधारक:

संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट शी संपर्क साधावा.

प्रत्यक्ष भागधारक

कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट, केफिन शी ई-मेल ॲड्रेस, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित प्रत आणि शेअर प्रमाणपत्राची प्रत देऊन विनंती पत्राची स्वाक्षरी केलेली स्कॅन्ड प्रत सह einward.ris@kfintech.com येथे एक ई-मेल विनंती पाठवून संपर्क साधावा.

रविवार, ३० ऑगस्ट, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल घोषित केले जातील आणि कंपनीची वेबसाईट www.mahindralifespaces.com वर आणि के-फिनची वेबसाईट https://www.kfintech.com/ वर प्रदर्शित होईल आणि स्टॉक एक्सचेंजेसला कळवले जातील तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय त्याचप्रमाणे कॉर्पोरेट कार्यालयातही लावले जातील.

महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड साठी

सही/

सुहास कुलकर्णी जनरल काऊन्सेल, कंपनी सेक्रेटरी आणि आणि अनुपालन अधिकारी

एफसीएस २४२७

राजन होंबाळकर मुख्य कार्यकारी अधिकारी

३ ऑगस्ट, २०२० मुंबई